

Technocraft Industries (India) Limited

Regd. Office: Technocraft House, A-25, Road No. 03, MIDC Industrial Estate, Andheri (East), Mumbai - 400093, Maharashtra, India Tel: 022-4098 2222; Fax No. 2836 7037; CIN No. L28120MH1992PLC069252

 $E-mail: investor@technocraftgroup.com\ ;\ website: www.technocraftgroup.com$

BSE Limited

May 31, 2023

To.

National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai- 400051

Listing Department P.J. Towers, 1st Floor, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001

Script Name: TIIL Script Code: 532804

Sub: Copy of News Paper advertisements of Notice of Board Meeting for approval of Financial Results.

Dear Sir,

Please find enclosed the copy of News Paper advertisements of publishing notice of Board Meeting to be held on May 29, 2023.

We request you to kindly take the above on record.

Thanking You,

Yours faithfully,

For Technocraft Industries (India) Limited

Neeraj Rai Company Secretary

ANDHRA PRADESH EXPRESSWAY LIMITED

Regd. Office: B-376, Upper Ground Floor, Nirman Vihar, New Delhi-110092 CIN - U63031DL2005PLC349200

STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE

	QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2023 (Amounts in Lacs)					
		For	the quarter e	nded	For the y	ear ended/
SI	Particulars	31-03-2023		31-03-2022	31-03-2023	31-03-2022
No.	raiticulais	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	1,181.11	1,424.81	1,187.91	4,898.82	4,940.07
2	Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and /					
	or Extraodinary Items)	-418.02	-740.25	-206.31	-2,255.90	-630.47
3	Net Profit / (Loss) for the period Before Tax (after Exceptional					
	and / or Extraodinary Items)	-418.02	-740.25	-206.31	-2,255.90	-630.47
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and /					
	or Extraodinary Items)	-3,025.28	-520.69	-142.04	-4,408.97	-466.14
5	Total Comprehensive Income for the period (Comprising profit /					
	(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income					
	(after tax)	-3,021.80	-521.86	-144.12	-4,405.55	-467.55
6	Paid-up equity share capital (Face value of ? 10 each)	1,190.01	1,190.01	1,190.01	1,190.01	1,190.01
7	Other equity (Reserves excluding revaluation reserves)	-6,612.43	-3,596.21	-2,212.46	-6,612.43	-2,212.46
8	Security Premium Account	-	-	-	-	-
9	Net worth	-5,422.42	-2,406.20	-1,022.45	-5,422.42	-1,022.45
10	Paid up debt capital / Outstanding debt	20,189.86	19,433.58	26,282.81	20,189.86	26,282.81
11	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	-	-
12	Debt / Equity Ratio	-3.72	-8.08	-25.71	-3.72	-25.71
13	Earnings per share (EPS) (Face value of ? 10/- each)					
	1. Basic	-25.42	-4.38	-1.19	-37.05	-3.92
	2. Diluted	-25.42	-4.38	-1.19	-37.05	-3.92
14	Capital Reserve	8,300.00	8,300.00	8,300.00	8,300.00	8,300.00
15	Debenture redemption reserve (Refer note 6)	4,904.32	4,904.32	4,904.32	4,904.32	4,904.32
16	Debt Service Coverage Ratio	0.53	0.03	0.80	0.18	0.34
17	Interest Service Coverage Ratio	0.53	0.17	0.80	0.46	0.85

- 1 The above financial results for the year ended March 31, 2023 have been reviewed and approved by the Board of Directors in their meeting held on May 29, 2022.
- The above is an extract of the detailed format of quarterly/annual financial results filed with the National Stock Exchange of India Limited (NSE under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulations, 2015, The full format of the guarterly/annual financial results is available on the websites of National Stock Exchange of India Limited (NSE) on https://ww website · http://www.apel.net.in/investor-relation/
- For the items referred to sub clause of the Regulation 52(4) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosu Requirements) Regulations, 2015 the pertinent disclosures have been made to the National Stock Exchange of India Limited (NSE) and can be accessed on https://www.nseindia.com.

For and on behalf of the Bo

Date: May 29, 2023

Director DIN-09781498 PRE-OFFER PUBLIC ANNOUNCEMENT AND CORRIGENDUM TO THE DETAILED PUBLIC STATEMENT UNDER REGULATION 18(7) IN TERMS OF SEBI (SUBSTANTIAL ACQUISITION OF SHARES AND TAKEOVERS) REGULATIONS, 2011 FOR THE ATTENTION OF THE EQUITY SHAREHOLDERS OF

ROTOGRAPHICS (INDIA) LIMITED

Registered Office: Unit No. 8, Ground Floor, Pocket M, Sarita Vihar, New Delhi-110076 Phone: 011-47366600/22444014; Email ID: info@rotoindia.co.in Website: www.rotoindia.co.in;

OPEN OFFER FOR ACQUISITION OF 9,36,338 (NINE LAKH THIRTY SIX THOUSAND THREE HUNDRED THIRTY EIGHT) EQUITY SHARES OF ₹10 EACH FROM THE SHAREHOLDERS OF ROTOGRAPHICS (INDIA) LIMITED (HEREINAFTER REFERRED TO AS "TARGET" OR "TARGET COMPANY" OR "RGIL") BY MR. ASHOK KUMAR SINGHAL (HEREIN AFTER REFER TO AS "ACQUIRER") PURSUANT TO AND IN COMPLIANCE WITH REGULATIONS 3(1) & 4 OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (SUBSTANTIAL ACQUISITION OF SHARES AND TAKEOVERS) REGULATIONS, 2011, AS AMENDED ("SEBI (SAST) REGULATIONS").

AS AMENDED ("SEBI (SAST) REGULATIONS").

This Pre-Offer Advertisement and Corrigendum to the Detailed Public Statement is being issued by Fintellectual Corporate Advisors Private Limited ('Manager to the Offer'), for and on behalf of Mr. Ashok Kumar Singhal ('Acquirer') pursuant to regulation 18(7) of Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, as amended ['SEBI (SAST) Regulations,'], in respect of the Open Offer to acquire 9,36,338 (Nine Lakh Thirty Six Thousand Three Hundred Thirty Eight) Equity Shares of ₹10/L-each of Rotographics (India) Limited (hereinafter referred to as "Target" or "Target Company" or "RGIL") representing 26.00% (Twenty-Six Percent) of the Voting Share Capital of the Target Company. The Detailed Public Statement ("DPS") with respect to the aforementioned offer was published in all editions of the Business Standard (English) and Business Standard (Hindi) and Pratahkal (Marathi) at Mumbai (being the place where the Stock Exchange is situated) on Thursday February 16, 2023.

THE SHAREHOLDERS OF THE TARGET COMPANY ARE REQUESTED TO KINDLY NOTE THE FOLLOWING INFORMATION

- 1. The Offer Price is ₹ 14/- (Rupees Fourteen Only) per fully paid-up Equity Share. The Offer price will be paid in Cash in accordance with the Regulation 9(1)(a) of the SEBI (SAST) Regulation, 2011 and subject to terms and conditions mentioned in PA, the DPS and Letter of Offer. There has been no revision in the Offer Price.
- The Committee of Independent Directors (hereinafter referred to as "IDC") of the Target Company recommended that the Offer Price of ₹ 14/- (Rupees Fourteen Only) per Equity Share is fair and reasonable and is in line with SEBI (SAST) Regulations, 2011. The recommendation of the IDC was published on May 30, 2023 in all editions of the Business Standard (English), Business Standard (Hindi) and Pratahkal (Marathi) at Mumbai (being the place where the Stock Exchange is situated). Public Shareholders may, therefore, independently evaluate the offer and take an informed decision.
- The Offer is not a competing offer in terms of Regulation 20 of the SEBI (SAST) Regulations. Further, there has been no
- The Letter of Offer (including Form of Acceptance cum acknowledgement) (hereinafter collectively referred to as "Letter of Offer") dated May 18, 2023, was mailed on May 24, 2023 through electronic means to all the Public Shareholders of the Target Company whose e-mail ids are registered with the Depositories and / or the Target Company, and the physical copies were dispatched on May 24, 2023, to all the Public Shareholders of the Target Company who are holding Physical Equity Shares and non-email registered shareholders as appeared in its Register of Members on May 18, 2023. ('Identified Date').
- The Letter of Offer is also available on SEBI's website (www.sebi.gov.in) and is available on the Manager to Offer's website (www.fintellectualadvisors.com) and the Shareholders can also apply by downloading the form of acceptance from the websites as mentioned above
- Public Shareholders are required to refer to the Section titled "Procedure for Acceptance and Settlement" at page 19 of the Letter of Offer in relation to inter alia, the procedure for tendering their Equity Shares in the Open Offer and are required to adhere to and follow the procedure outlined therein. A summary of procedure for tendering Equity Shares in the Open Offer and are required to adhere to and follow the procedure outlined therein. A summary of procedure for tendering Equity Shares in the Open Offer.
- In Case of Equity Shares held in dematerialized form: Public Shareholders who desire to tender their Equity Shares in the dematerialized form under the Offer would have to do so through their respective Selling Brokers by giving the details of Equity Shares they intend to tender under the Offer and as per the procedure specified in paragraph 8.2 of the Letter of Offer
- In case of Equity Shares held in physical form: Public Shareholders holding Equity Shares in physical form may participate in the Open Offer through their respective Selling Broker by providing the relevant information and documents as mentioned in paragraph 8.3 of the Letter of Offer along with Form SH-4
- c. In case of non-receipt of the Letter of Offer: Public Shareholders may (i) download the same from the SEBI website (www.sebi.gov.in) and can apply by using the same; or (ii) obtain a physical copy of the same from the Registrar to the Offer on providing suitable documentary evidence of holding of the Equity Shares. Alternatively, such Public Shareholders can nload the soft copy of the Letter of Offer from the SEBI website www.sebi.gov.in as well as from the Manager to the Offer website www.fintellectualadvisors.com. Alternatively, in case of non receipt of the Letter of Offer, Public Shareholders holding the Equity Shares may participate in the Open Offer by providing their application in plain paper in writing signed by all shareholder(s), stating name, address, number of shares held, client ID number, DP name, DP ID number, number of shares being tendered and other relevant documents as mentioned in the Letter of Offer. Such Public Shareholders have to ensure that their order is entered in the electronic platform to be made available by BSE before the Offer Closing Date
- The Draft Letter of Offer was submitted to SEBI on February 23, 2023, in accordance with Regulation 16(1) of the SEBI (SAST) Regulations, 2011. All observations from SEBI via letter number SEBI/HO/CFD-RAC-DCR-1/P/OW/2023/19762/1 dated May 16, 2023, which was received on May 16, 2023, have been duly incorporated in the Letter of Offer, according to Regulation 16(4) of the SEBI (SAST) Regulations, 2011
- There have been no other material changes in relation to the Offer, since the date of the Public Announcement on February 09, 2023, save as otherwise disclosed in the DPS and the Letter of Offer.
- As of the date of this Offer Opening Public Announcement, no statutory approvals were required by the Acquirer to complete this Offer. However, in case of any statutory approvals being required by the Acquirer at a later date before the closure of the Tendering Period, the Offer shall be subject to all such statutory approvals and the Acquirer shall make the necessary
- applications for such approvals.

Nature of Activity	Original schedule of Activities	Revised Schedule of Activities
Date of the Public Announcement	Thursday, February 09, 2023	Thursday, February 09, 2023
Date of publication of the Detailed		
Public Statement	Thursday, February 16, 2023	Thursday, February 16, 2023
Last date of filing of the draft Letter of		
Offer with SEBI	Thursday, February 23, 2023	Thursday, February 23, 2023
Last date for a Competing Offer	Friday, March 10, 2023	Friday, March 10, 2023
Identified Date*	Tuesday, March 21, 2023	Thursday, May 18, 2023
Last Date by which Letter of Offer will be		
dispatched to the Shareholders	Wednesday, March 29, 2023	Thursday, May 25, 2023
Last date by which an independent		
committee of the Board of Target		
Company shall give its recommendation	Monday, April 03, 2023	Tuesday, May 30, 2023
Advertisement of Schedule of Activities for		
Open Offer, status of statutory and other		
approvals in newspaper	Thursday, April 06, 2023	Wednesday, May 31, 2023
Date of commencement of tendering		
period (Offer Opening Date)	Monday, April 10, 2023	Thursday, June 01, 2023
Date of expiry of tendering period		
(Offer Closing Date)	Monday, April 24, 2023	Wednesday, June 14, 2023
Date by which all requirements including		
payment of consideration would be completed	Wednesday, May 10, 2023	Thursday, June 29, 2023

*Identified Date is only for the purpose of determining the names of the shareholders as on such date to whom the Letter of Offer would be sent. All owners (registered or unregistered) of Equity Shares of the Target Company (except the Acquirer and the parties to the Share Purchase Agreement) are eligible to participate in the Offer any time before the closure of the Offer

The Acquirer accept the responsibility for the information contained in this Advertisement and also for the obligations of the Acquirer as laid down in the SEBI (SAST) Regulations, 2011 and subsequent amendments made thereof. All other terms and conditions of the Offer shall remain unchanged. This Advertisement will also be available on the website of SEBI i.e. www.sebi.gov.in.

Issued by the Manager to the Open Offer



Fintellectual Corporate Advisors Private Limited 204, Kanishka Shopping Complex, Mayur Vihar, Phase1 Extension, Delhi-110091 Contact Number: +91-11-48016991 Website: www.fintellectualadvisors.com

Email Address: info@fintellectualadvisors.com Contact Person: Mr Amit Puri SEBI Registration Number: MB/INM000012944 Validity: Permanent CIN: U74999DL2021PTC377748

Place: New Delhi May, 30, 2023

For and on behalf of the Acquirer

ELNET TECHNOLOGIES LIMITED Regd. Office: TS 140, Block 2 & 9, Rajiv Gandhi Salai, Taramani, Chennai - 600 113. Ph: 044-2254 1337 / 1098 Fax: 044-2254 1955 Email: elnetcity@gmail.com Website: www.elnettechnologies.com CIN: L72300TN1990PLC019459

			Quarter Ended	Rs. in Lakhs Year Ended		
SI. No.	Particulars	March 31, 2023 (Audited)		March 31, 2022 (Audited)		March 31, 202 (Audited)
	Income					
1	Revenue from operations	645.91	642.27	565.28	2,460.83	2,208.46
2	Other Income (Net)	167.29	156.18	127.16	610.03	514.04
3	Total Income (1+2)	813.20	798.44	692.44	3,070.86	2,722.50
4	Expenses				·	
	Employee benefit expenses	46.46	49.42	41.34	179.35	142.86
	Finance costs	5.58	30.42	11.25	63.85	50.16
	Depreciation and amortization expense	50.30	60.84	79.77	256.10	341.29
	Electricity Charges	85.71	79.57	67.75	263.43	180.40
	Other expenses	168.13	94.88	116.98	440.22	314.17
	Total Expenses	356.18	315.13	317.08	1,202.96	1,028.87
5	Profit before and tax (3-4)	457.02	483.32	375.35	1,867.90	1,693.63
6	Tax Expense	178.27	146.60	121.22	498.41	432.2
7	Profit for the period / year (5-6)	278.75	336.71	254.13	1,369.49	1,261.30
8	Other comprehensive income / (expense),					
	net of income tax	(0.76)	-	82.49	(0.14)	83.27
9	Total comprehensive income for the period/					
	year (7+8)	277.99	336.71	336.62	1,369.36	1,344.63
10	Paid-up equity share capital	400.00	400.00	400.00	400.00	400.00
	Face value per share (Rs)	10.00	10.00	10.00	10.00	10.00
11	Other equity	-	-	-	11,863.20	10,573.8
12	Earning per share (Rs)					
	- Basic	6.97	8.42	6.35	34.24	31.53
	- Diluted	6.97	8.42	6.35	34.24	31.53

The audited financial results have been reviewed by the Audit committee and approved by the board of directors at their respective meeting, held or 29" May 2023. The financial results are prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.

The company is engaged in the sole activity of carrying on the business of "Promotion and Maintenance of Software Technology Park" and therefore, ha only one reportable segment in accordance with Ind AS 108 'Operating Segments". Hence, no separate segment reporting is applicable to the company. 3 Figures for the quarter ended 31 March 2023 and 31 March 2022 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year ended 31 March 2023 and 31 March 2022 respectively and the published year to date figures for nine months ended 31 December 2022 and 31 December 2021 respectively.

The Board has recommended today, a dividend of Rs. 02.00/- per share (20.00%) subject to the approval of the shareholders at the ensuing 32rd Ann

5 Previous year/period's figures have been regrouped/recast, wherever necessary, to confirm to the classification of the current vear/period's classificatio

Mrs. Unnamalai Thiagarajan Managing Directo DIN:00203154

Date: 29-05-2023

E.I.D.- PARRY (INDIA) LIMITED



CIN: L24211TN1975PLC006989 Regd. Office: 'Dare House', Parrys Corner, Chennai - 600 001.

Tel: 044-25306789 Fax: 044-25341609

Web: www.eidparrv.com. Email: investorservices@parrv.murugappa.com

Extract of Audited Consolidated Financial Results for the quarter and year ended March 31, 2023

			(Rs in Crore except for per share data)			
SI. No.	Particulars	Quarter Ended 31.03.2023	Year Ended 31.03.2023	Quarter Ended 31.03.2022		
1	Total Revenue from operations	6,860.31	35,243.80	5,665.79		
2	Net Profit / (Loss) Before Tax before exceptional item and non-controlling interest	(28.11)	(38.10)	(1.20)		
3	Net Profit / (Loss) Before Tax after exceptional item before non-controlling interest	(28.11)	6.10	(1.20)		
4	Net Profit / (Loss) after taxes and non-controlling interest	(277.32)	(1,610.67)	(280.08)		
5	Total Comprehensive Income (after tax)	(348.29)	(820.90)	(150.41)		
6	Equity share capital (Face Value of Re.1/- per equity share)	17.75	17.75	17.74		
7	Reserves excluding revaluation reserves		6,067.09			
8	Earnings Per Share (of Re.1/- each) (in Rs.)					
	(a) Basic	10.08	53.39	17.06		
	(b) Diluted	10.08	53.25	17.04		

Note:

- The above Consolidated Financial Results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on May 29, 2023 and May 30, 2023.
- Additional information on standalone financial results is as follows

Particulars 4 8 1

Particulars	Quarter Ended 31.03.2023	Year Ended 31.03.2023	Quarter Ended 31.03.2022
Revenue from operations	807.18	2894.92	920.76
Profit/(loss) before tax	128.09	244.51	267.05
Profit/(loss) after tax	82.77	196.82	225.12
Total comprehensive income (after tax)	96.54	211.87	293.60

3 The above is an extract of the detailed format of standalone and consolidated financial results for the quarter and year ended March 31, 2023 filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the websites of Stock Exchanges www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website www.eidparrv.com.

On behalf of the Board of Directors Date: May 30, 2023 S.Suresh Managing Director Place: Chennai

Quarter

19.10

Quarte



BERGER PAINTS INDIA LIMITED

(CIN: L51434WB1923PLC004793) Registered Office: Berger House, 129 Park Street, Kolkata 700017 Phone Nos.: 033 2229 9724 - 28; Fax Nos: 033 2227 7288 Website: https://www.bergerpaints.com

E-mail: consumerfeedback@bergerindia.com **NOTICE TO SHAREHOLDERS**

(Transfer of shares to Investor Education and Protection Fund Authority) NOTICE is hereby given to the Shareholders of Berger Paints India Limited ("the Company") that pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 and the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended (hereinafter called 'the Rules'), all shares in respect of which dividend has not been paid or claimed for seven (7) consecutive years or more, by any shareholder(s) shall be transferred by the Company to Investor Education and Protection Fund ("IEPF") Authority The unpaid/unclaimed dividends have been transferred from time to time as per the applicable provisions of the Companies Act, 1956 and/or Companies Act, 2013 (hereinafter referred to as the Act) to

Final dividend paid for the financial year ended March 31, 2016. The full details of such shareholders including their names, folio number or DP ID-Client ID and the number of share(s) due for transfer are also available on the website https: www.bergerpaints.com Shareholder(s) are requested to verify the details of their share(s) iable to be transferred to the IEPF Authority.

the Investor Education and Protection Fund (IEPF). Next due date for such transfer would be September 08, 2023 with regard to the

Notice is further given to all such shareholder(s) to forward the following requisite documents to the Registrars & Share Transfer Agent of the Company i.e M/s C B Management Services (P) Ltd. Unit-Berger Paints India Limited, P-22, Bondel Road, Kolkata- 700019, Tel No. 033-4011-6700/6729/6742/6724/6725, Fax No.: 033-4011-6739, E-mail: subhabrata@cbmsl.co/ranarc@cbmsl.co/ nagd@cbmsl.com latest by August 14, 2023 for claiming the unpaid dividend for the year ended March 31, 2016 final and onwards so that the shares are not transferred to IEPE

- Forms ISR 1 and ISR 2 (with original cancelled cheque bearing the name of the shareholder)
- ii. Forms ISR-3, SH-13 or SH-14 (as applicable)

This Notice has already been communicated to all such shareholders on the latest available address/email IDs on May 22, 2023 as may be applicable whose shares are liable to be transferred to IEPE under the Rules, requesting them to take needful action at the earliest. The relevant forms can be downloaded from the website of the Company at https://www.bergerpaints.com/investors/investors services.html or our RTA at http://www.cbmsl.com/services/details/ sebi-download-forms

Alternatively, the shareholders may submit digitally signed documents by uploading on the website of our RTA at http://www.cbmsl.com investor-parlour Shareholders can send the scanned copies of the above mentioned

documents to the e-mail address of CB Management Services (P) Ltd as mentioned above. Hard copies can also be sent to aforementioned address of CB Management Services (P) Ltd. In the event no communication is received from such Shareholders the Company will be constrained to transfer the shares to the DEMAT Account of the IEPF Authority in terms of the said Rules. The concerned shareholder(s), holding shares in physical form and whose shares are liable to be transferred may note that the Company would be issuing new share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to IEPF Authority's DEMAT Account as per the Rules and upon such issue, the original share certificate(s) which stands registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable.

Shareholder(s) may further note that the details uploaded by the Company on its website shall be deemed adequate notice in respect of issue of the new Share Certificate(s) by the Company for transfer of physical shares to the IEPF Authority

Shareholder(s) can claim back from the IEPF Authority the share(s) so transferred as well as unclaimed dividends and corporate benefits accruing on such shares, if any, by following the process prescribed in the Rules. No claim shall lie against the Company with respect to the unclaimed dividends and share(s) transferred to the IEPF pursuant to the Rules

In case shareholder(s) have any query on the subject matter and the Rules, they may contact Company's Registrars & Share Transfer Agent, C B Management Services (P) Limited, P-22, Bondel Road Kolkata - 700 019 [Phone: (033) 033-4011-6700/6729/6742/6724/6725 E-mail - subhabrata@cbmsl.co/ranarc@cbmsl.co/nagd@cbmsl.com]

For Berger Paints India Limited

Dated: May 30, 2023 **Arunito Ganguly** Place: Kolkata Vice President & Company Secretary

Technocraft Industries (India) Limited

Where the best is yet to come

CONSOLIDATED

Quarter

Quarter

Registered Office: Technocraft House, A-25, Road No 3, MIDC Industrial Estate, Andheri (East), Mumbai-93 Tel: 4098 2222/0002; Fax No. 2835 6559; CIN No. L28120MH1992PLC069252 E-mail: investor@technocraftgroup.com; website: www.technocraftgroup.com

STANDALONE

Extract of the Standalone & Consolidated Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2023 ₹ in Lakhs except otherwise stated

31.03.2023 31.12.2022 1.03.2022 1.03.2023 1.03.2022 1.03.2023 31.12.2022 31.03.2022 1.03.2023 31.03.2022 Total Income from Operations 182,509 166,690 48,90 55,388 198,453 191,11 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional/ Extraordinary items) 36.178 35.534 6.013 6.333 7.685 24.776 28.038 6.781 11.531 9.862 from Continuing Operations Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional/ Extraordinary items) 7,194 4.598 4,686 6,350 18,644 22,185 5,002 8,728 27,454 27,457 from Continuing Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax) from Discontinued Operations 500 (16) 500 (16)21 21 Net Profit / (Loss) for the period (after Tax) from Discontinued Operations 15 374 (12)15 374 (12)Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the Period (after tax) and other comprehensive income(after tax)] 4.787 4.629 6.094 19.038 21.958 4.839 8.578 6.765 27.259 27.067 Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- per Share) 2.296 2.446 2.446 2.296 2.446 2.296 2.446 2.446 2.296 2.446 Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balancesheet 115.592 114,765 139.286 131.22 Earning Per Share (of ₹ 10/-each) For Continuing Operations-Basic and Diluted (in ₹) 19.10 19.16 25.95 77.47 90.69 20.45 34.21 28.70 109.43 109.36 Earning Per Share (of ₹ 10/-each) For Discontinued Operations-Basic and Diluted (in ₹) (0.05)(0.05)0.06 1.55 0.06 1.55 Earning Per Share (of ₹ 10/-each)

Notes:

The above is an extract of the detailed format of the Financial Results filed with the Stock Excahnges under regulation 33 of the SEBI (Listing Obiligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the said Financial Results are available on the Stock Exchange's websites on www.nseindia.com, www.bseindia.com and

26.01

79.02

90.64

20.45

34.21

on the Company's website www.technocraftgroup.com. The above Financial Results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 29th May 2023

19.16

For Technocraft Industries (India) Limited

28.76

Sudarshan Kumar Sarat (Co-Chairman & Managing Director) (DIN NO. 00035799)

110.98

109.3

ASHOK KUMAR SINGHAL

Place : Mumbai

Dated: 29th May 2023

Basic and Diluted (in ₹)

For Continuing & Discontinued Operations-



फ्रन्टीयर कॅपिटल लिमिटेड

वेबसाईटः www.frontiercapital.in, ई-मेलः frontierleasing1984@gmail.com

सीआयएनःएल६५९९०एमएच<mark>१९८४पीएलसी०३३१२८ नोंदणीकृत कार्यालयः</mark> कार्यालय क्र.७, २रा मजला, रेडीमनी टेरेस, १६७, डॉ.ए.बी. रोड, वरळी, मुंबई–४०००१८. **दूरः:+**९१–८८८४२५६४६३,

<u> </u>					(रु.लाखात)	
संपलेली तिमाही				संपलेले वर्ष		
तपशील	३१.०३.२३ लेखापरिक्षित	३१.१२.२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२२ लेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित	३१.०३.२२ लेखापरिक्षित	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	40.40	७.९४	999.99	७४.१३	999.99	
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व)	33.49	3.43	३३९.६५	२४.२३	८३. ५९	
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व)	33.69	3.43	३३९.६५	२४.२३	८३. ५९	
करनंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	30.08	3.43	३३९.६५	२८.४१	८३. ५९	
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न	30.09	3.43	३३९.६५	२८.४१	८३.५९	
समभाग भांडवल	9६७.६२	9६७.६२	9६७.६२	१६७.६२	9६७.६२	
उत्पन्न प्रतिभाग (मुळ व सौमिकृत ईपीएस)	0.23	0.02	2.03	0.90	0.40	

. स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या आणि

स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

सही / मयुर नगिनदास दोशी ठिकाणः मुंबई . अध्यक्ष व संचालक डीआयएन:०८३५१४१३ दिनांकः २९.०५.२०२३

वॉलफोर्ट फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: २०५ए, हरी चेंबर्स, एस बी मार्ग, फोर्ट, मंबई-४०००० सीआयएन: एल६५९२०एमएच१९९४पीएलसी०८२९९२

दर::६६१८४०१६/६६१८४०१७. ई-मेल: deepak.lahoti@wallfort.com. cosec@wallfort.com. वेबसाईट: www.wallfort.com ३९ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त)

अ.	तपशील		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष		
क्र.		३१.०३.२०२३ लेखापरिक्षित	३१.१२.२०२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	३१.०३.२०२३ लेखापरिक्षित	३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	-902.86	90२५.३६	34८.२८	9889.98	२८१२.४०	
٦. ٦.	कालावधीकरिता निव्बळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व) करपुर्व कालावधीकरिता निव्बळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा	-899.40	६७६.१४	९३.२९	६०६.२६	9६५9.७६	
l `	विशेष साधारण बाबपुर्व)	-899.40	६७६.१४	93.29	६०६.२६	9६५9.७६	
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष	-499.08	५८६.६२	-9८६.80	408.40	9302.06	
	नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))*	-४६५.६६	५८६.६२	-9003.02	440.46	480.2८	
ξ.	समभाग भांडवल	९६८.७२	९६८.७२	९६८.७२	९६८.७२	९६८.७२	
(9	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	१०९८७.८६	99843.42	90830.2८	१०९८७.८६	90830.2८	
८.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)						
l	मूळ	-4.2८	Ę.OĘ	-9.92	4.29	१४.१६	
	सौमिकृत	-4.2८	Ę.0Ę	-9.92	4.29	१४.१६	

टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वयं स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कषचि सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.wallfort.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> संचालक मंडळाच्या वतीने व करित वॉलफोर्ट फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड सही / अशोक भराडीया

> > प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन

(स्थावर मालमत्ता)

फ्रन्टीयर कॅपिटल लिमिटेडकरित

ठिकाण: मुंबई व्यवस्थापकीय संचालव दिनांक: २९.०५.२०२३ (डीआयएन:००४०७८३०)

इक्कीटास स्मॉल फायनान्स बँक लि. विवादि विवादि (पुर्वीची इकीटास फायनान्स लि.) नौंदणीकृत कार्यालय : क्र.७६९, स्पेन्सर प्लाझा, ४था मजला, फेझ-२, अन्ना सलाई, चेन्नई, तामिळनाडू-६००००२.

मागणी सूचना सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदारांनी **इकीटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (ईएसएफबी)** यांच्याकडून कर्ज घेतले आहे. सदर कर्जदार यांनी यांच्या कर्ज खात्याची रक्कम व हफ्ते भरणा करण्यात कसूर केली आहे, म्हणून आरबीआयद्वारे वितरीत मार्गदर्शनानुसार त्यांचे कर्ज खाते **गॅन-परफॉर्मिंग** ॲसेटस्मध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. प्रतिभूत मालमत्ता, कर्ज व तारखेला देय एकूण थकबाकी रकमेचे तपशील खाली नमुद केले आहे. कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस सुचित करऱ्यात येत आहे की, प्राधिकृत अधिकारी हे खालील स्वाक्षरीकर्ता असून प्रतिभृत धनकोंच्या वतीने सरफायसी कायदा २००२ च्या तरतुदीअंतर्गत खालील कर्जदारांच्या विरोधात कारवाई प्रारंभ केली आहे आणि सदर मालमत्तेसह व्यवहार करू नये, सदर सूनचेपासून ६० (साठ) दिवसांत त्यांच्या नावा समोर नमुद थकबाकी रक्कम जमा न केल्यास खालील स्वाक्षरीकर्त्यांकङ्ग मालमत्तेचा ताबा घेऊन विक्री करण्यासह सरफायसी कायद्याचे कलम १३ चे उपकलम (४) अन्वये एक किंवा अधिक अधिकारांचा वापर केला जाईल.

> मागणी सूचना दिनांक व रक्कम

		(
কর্জ ক্ল: 700005753647 / EMFMUMBA0041109 & 700005771352 / ELPMUMBA0041350	२०.०५.२०२३ व	१. श्री. मधुकर व्यंक कोटीयन, श्री. व्यंक कोटीयन यांचा मुलगा, २. श्री. प्रसीध
१. श्री. मधुकर व्यंक कोटीयन, श्री. व्यंक कोटीयन यांचा मुलगा (अर्जदार/कर्जदार	रु.२६,९८,६२१/	मधुकर कोटीयन, श्री. मधुकर कोटीयन
आणि तारणकर्ता) तसेच: श्री दुर्गा एंटरप्रायझेस, खोली क्रमांक ३४५८, गुरुकृपा निवास,	- (रुपये सव्वीस	यांचा मुलगा, ३. श्रीमती पुष्पा मधुकर
पांढरे मागे, मुरली कारखाना, बुवापाडा, अंबरनाथ पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र-१२०१५४	लाख अठ्ठयाण्णव	कोटीयन, श्री.मधुकर कोटयन यांची पत्नी
२. श्री. प्रसीध मधुकर कोटीयन, श्री. मधुकर कोटीयन यांचा मुलगा (सह-	हजार सहाशे	यांच्या मालकीची निवासी मालमत्ता
अर्जदार/सह-कर्जदार आणि तारणकर्ता) तसेच: रघुवंशी मोटर्स, रूम नंबर ३४५८, पांढरे	एकवीस फक्त)	फ्लॅट क्र.७०३, इमारत क्र.ए विंग, सिंग आयकॉन
हाऊसच्या मागे, समर्थ चौक, बुवापाडा, अंबरनाथ पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र - ४२१५०१	१९.०५.२०२३	म्हणून ज्ञात इमारत, ७वा मजला, ए विंग, सर्वे
३. श्रीमती पुष्पा मधुकर कोटीयन, रमारी यांची मुलगी (सह-अर्जदार/सह-कर्जदार		क्र.३६, हिस्सा क्र.१, गाव-कोहोज, खुंटवली, ता-
आणि जामीनदार) सर्वांचा र/ठि: खोली क्रमांक ३४५८, गुरुकृपा निवास, पांढरे मागे,		अंबरनाथ, जि.ठाणे. येथील निवासी मालमत्तेचे
मुरली कारखाना, बुवापाडा, अंबरनाथ पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र- ४२१५०१ सर्व तसेच : सिंग		सर्व भाग व खंड.
आयकॉन, फ्लॅट क्रमांक-७०३, ए-विंग, ७ वा मजला, अंबरनाथ पूर्व, ठाणे , महाराष्ट्र-		
४२१५०१.		
कर्ज क्र.: 700000692640 / EMFPUNYE0023600 &	२०.०५.२०२३	श्री. श्याम सुंदर प्रसाद, श्री. हरी प्रसाद यांचा
700000407229 / ELPPUNYE0023601	व	मुलगा यांच्या मालकीची निवासी मालमत्ता
१. श्री. श्याम सुंदर प्रसाद, श्री. हरी प्रसाद यांचा मुलगा (अर्जदार/कर्जदार व	रु.२५,९९,९३५/	फ्लॅटक्र.५०१, ५वा मजला, टाईप-ई, क्षेत्र ३६.०२
तारणकर्ता)	- (रुपये पंचवीस	चौ.मी. कारपेट क्षेत्र, नंदराज नगरी म्हणून ज्ञात
तसेच: २०१, पुरी बिल्डिंग, देवभूमी रेसिडेन्सी कॉम्प्लेक्स, ग्रामपंचायत कार्यालयाजवळ,		इमारत, सर्वे क्र.६० भाग, प्लॉट क्र.१४ व १६, सर्वे
वांगणी, महाराष्ट्र-४००००३७.	हजार नऊशे पस्तीस	क्र.५८ भाग, हिस्सा क्र.२ भाग, सर्वे क्र.६० भाग,
२. श्रीमती सुनीता देवी, श्री जोगिंद्र प्रसाद चौधरी यांची मुलगा (सह-अर्जदार/सह-		गाव-बेलावली, ता.अंबरनाथ, जि.ठाणे येथील
कर्जदार आणि तारणकर्ता) दोघेही राहणार : २३/३/७, तळमजला, गौतम नगर, आर	१९.०५.२०२३	निवासी मालमत्तेचे सर्व भाग व खंड.

जे गायकवाड मार्ग, कोरबा मिठाघर, अँटॉप हिल, मुंबई- ४०००३७. **तसेच :** वॉर्ड क्रमांक**ि रोजी व एनपीए** १०, फुलवारिया, पूर्व चंपारण, चंपारण, महाराष्ट्र-८४५३०४ **सर्व राहणार:** नंदराज नगरी, फ्लॅट कमांक ५०१. ५वा मजला, टाईप-ई, एस. क्रमांक ५८(भाग), हिसा क्रमांक ०२(भाग), बेलवली, अंबरनाथ, ठाणे-४२१५०३.

ठिकाण : ठाणे दिनांक : ३१.०५.२०२३

कर्जदारांचे/जामिनदारांचे

नाव (शाखेचे नाव)

१०.०४.२०२३

सदर मालमत्तेच्या चार कोपरेः उत्तरः जान्हवी लॉन्स, दक्षिणः डी विंग, पूर्वः पार्किंग, पश्चिमः पार्किंग

सही/- प्राधिकृत अधिकारी (विधी विभाग) इकीटास स्मॉल फायनान्स बँक लि.

CIN:L15203PN1938PLC002879

Reg. Office: Ambaghat Vishalgad, Taluka Shahu Wadi, District Kolhapur - 415 101 Tel. No: 22626437 / 22626439 • Email Id: compliance@polsonltd.com

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND FINANCIALYEAR ENDED 31ST MARCH, 2023

(₹ in lakhs) Previous Year Previous **Particulars** Quarter Year Quarter Ended ended Year Ended 31.03.2023 31.03.2022 31.03.2022 31.03.2023 Total income from operations 2024.18 1879.30 8604.30 10026.23 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or 119.27 107.62 540.77 868.24 Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#) 243.48 107.62 664.98 868.24 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#) 169.40 482.95 622.95 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other 179.66 65.05 498.51 642.13 Comprehensive Income (after tax)] 6 Paid Up Equity Share Capital 60.00 60.00 60.00 60.00 Reserves (excluding Revaluation Reserve) 11557.62 11059.11 Net Worth 11617.62 11119.11 8 Earnings Per Share (before extraordinary items) (of ₹ 50/- each) Basic: 141.17 51.63 402.46 519.13 Diluted 141.17 51.63 402.46 519.13

> For POLSON LTD Sd/-

Place: Mumbai Date : 30.05.2023

(Amol Kapadia) Managing Director DIN: 01462032

Note: a) The above is an extract of the detailed format of Quarterly and Year Ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBÍ (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the websites of the Stock Exchange(s) [www.bseindia.com] and the company [www.polsonltd.com].

ANUPAM FINSERV LIMITED

(CIN - L74140MH1991PLC061715)
Reg Off: 502, Corporate Arena, DP Piramal Road, Goregaon West, Mumbai 400104 Tel: 46050267 Email: info@anupamfinserv.com Website: www.anupamfinserv.com

EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2023

Quarter ended 31/03/2023 (Audited)	Quarter ended 31/12/2022 (Audited)	Year ended 31/03/2023 (Audited)	Year ended 31/03/2022 (Audited)
68.65	64.14	253.03	293.78
28.70	34.44	102.85	169.15
28.70	34.44	102.85	169.15
17.44	30.95	77.34	131.76
17.44	30.95	77.34	131.76
1,156.375	1,156.375	1,156.375	1,156.375
0.02	0.03	0.07	0.11
0.02	0.03	0.07	0.11
	ended 31/03/2023 (Audited) 68.65 28.70 28.70 17.44 1,156.375	ended 31/03/2023 31/12/2022 (Audited) 68.65 64.14 28.70 34.44 30.95 17.44 30.95 1.156.375 1.156.375 0.02 0.03	ended 31/03/2023 31/12/2022 31/03/2023 (Audited) (Audite

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Yearly Financial Results are available on the Stock Exchange website and on the rebsite of the Company www.anupamfinserv.com

> Pravin Gala Director & CFO

विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कार्यालय सहकारी विभाग, महाराष्ट्र शासन

द्वारा: दत्त दिगंबर को-ऑप. क्रेडिट सोसायटी, पत्ता: १/५, तृप्ती सदन को-ऑप. हीसिंग सो.लि., ओशिवरा ब्रिज, सिद्धीविनायक मंदिराजवळ, एम द्वी, रोड, गोरेगाव (प्रक्रिय), मंबर्ट-४००४०४ . ाजवळ, एस.व्ही. रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४००१०४.

> नमुना ''झेड'' (नियम १०७ चे उप-नियम (११(डी-१)) स्थावर मालमत्तेकरिता ताबा सूचना

ज्याअर्थी; महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६१ अंतर्गत खालील स्वाक्षरीकर्ता हे **दत्त दिगंबर** को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे वसुली अधिकारी आहेत, यांनी न्यायिक ऋणकोंना दिनांक ३१.०७.२०१९ रोजी मागणी सूचना वितरीत केली होती.

श्री. प्रेमनारायण दुर्गाप्रसाद पांडे यांना सदर सूचना प्राप्ती तारखेसह रक्कम रु.१,४४,९०९/- (रुपये एक लाख चव्वेचाळीस हजार नऊशे नऊ फक्त) रक्कम जमा करण्याबाबत सूचनेत कळविण्यात . आले होते आणि न्यायिक ऋणको यांनी सदर रक्कम भरण्यात कसूर केली असल्याने खालील स्वाक्षरीकर्त्यांनी दिनांक १०.१२.२०२२ रोजी जप्तीकरिता सूचना वितरीत केली आणि खाली नमुद मालमत्ता जप्त केली न्यायिक ऋणको यांनी सदर रक्कम भरण्यात कसूर केली असल्याने न्यायिक ऋणको व सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६१ च्या नियम १०७(११(डी-१)) अंतर्गत त्यांना प्राप्त असलेल्या अधिकारा अन्वये खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा २८ डिसेंबर, २०२२ रोजी घेतलेला आहे.

विशेषतः न्यायिक ऋणको व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **दत्त दिगंबर को** ऑप. क्रेडिट सोसायटी यांच्याकडे रु.१,४४,९०९/- (रुपये एक लाख चळ्वेचाळीस हजा नऊशे नऊ फक्त) अधिक त्यावरील व्याज जमा करावी.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

साई श्रद्धा चाळ, खोली क्र.११, गणेश नगर, सर्व्हे क्र.६०, सुदर्शन शाळेजवळ, नालासोपा (पुर्व), जिल्हा पालघर-४०१२०८.

पुर्व: अजय सिंघ यांची खोली; पश्चिम: रामनरेश जैस्वाल यांची खोली; दक्षिण: केशव यादव यांची खोली;

उत्तर: साईकपा चाळ.

दिनांक : २८.१२.२०२२ विशेष वसली व विकी अधिकार ठिकाण: नालासोपारा सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य

क्लिओ इन्फोटेक लिमिटेड सीआयएन:एल६५९९०एमएच१९९२पीएलसी०६७४५०

नोंदणीकृत कार्यालयः ९०१-९०२, ९वा मजला, ॲटलांटा सेंटर, उद्योग भवन समोर, सोनावाला रोड, गोरेगाव (पुर्व), मुंबई. <mark>द्र:</mark>:०२२–४३२११८६१, फॅक्स:९१२२४३२११८७^८ ई–मेलः Clio_infotech@yahoo.com वेबसाइट: www.clioinfotech.com मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

तपशील	संपलेली	संपलेली	संपलेले
	तिमाही	तिमाही	वर्ष
	39.03.23	३१.१२.२२	39.03.23
	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	६.६९	६.८६	२६.५७
कालावधीकरिता निव्वळ नप्ता/(तोटा) (कर, अपवादात्मक			
बाब आणि विशेष साधारण बाबपुर्व)	-4.9८	-4.93	-30.98
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक बाब आणि विशेष साधारण बाबनंतर)	-4.9८	-4.93	-30.98
करानंतर कालावधीकरिता नफा/(तोटा)			
(अपवादात्मक बाब आणि विशेष साधारण बाबनंतर)	-4.9८	-4.93	-30.98
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता			
एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकष			
उत्पन्न (करानंतर)	-4.90	-4.92	-30.98
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी रु.१०/- प्रत्येकी)	9909.99	9909.99	9909.99
राखीव पुनर्मुल्यांकित राखीव वगळून	-	-	- ६०.६६
उत्पन्न प्रतिभाग (वार्षिकीकरण नाही)			
৭. मूळ व सौमिकृत (विशेष साधारण बाबपुर्व)	-0.04	-0.04	-0.20
२. मूळ व सौमिकृत (विशेष साधारण बाबनंतर)	-0.04	-0.04	-0.20

सेबी (लिस्टिंग ऑग्रंड अंटर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्यलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना खालील वेबसाईटवर उपलब्ध आहे

१. बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com २. कंपनीच्या www.clioinfotech.com

दिनांक :३०.०५.२०२३

ठिकाण: मुंबई

क्लिओ इन्फोटेक लिमिटेडकरित सही/ सुरेश बाफन ट्यवस्थापकीय संचालत

डीआयएन:०१५६९१६३

(रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त)

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

युनिव्हा फूड्स लिमिटेड

(पूर्वीची हॉटेल रग्बी लिमिटेड म्हणून ज्ञात) **नोंदणीकृत कार्यालय :** २, तळमजला, ९, देव भुवन, गड़ादर स्ट्रीट, चिराबाजार, काळबादेवी, मुंबई शहर - ४०० ००२, महाराष्ट्र, भारत. सीआयुक्त : L55101MH1991PLC063265 वेबसाइट : <u>https://www.hotelrugby.co.in / ई</u> मेल : <u>rugbyhotel@rediffmail.com</u> संपर्क : ०२२-६७४७०३८०

दि. ३१.०३.२०२३ रोजी संपलेली तिमाही व वर्षाकरिताच्या लेखापरीक्षित

वित्तीय निष्कर्षांचा सारांश

	तिमाहीअखेर			वर्षअखेर		
तपशील	38.03.2023	39.97.7077	38.03.2022	३१.०३.२०२३	38.03.2022	
	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	
परिचालनातून एकूण महसूल	१९.५०	-	9 یا. ٥	१९.५३	७.२४	
एकूण खर्च	१६.२८	१३.६१	१२४.६७	ફ્રહા.હપ્ર	५४१.५८	
अपवादात्मक, अतिविशेष बाबी व करपूर्वी परिचालनातून नफा/(तोटा)	3.77	(१३.६१)	(१२३.८८)	(२८.२०)	(५३४.३४)	
अपवादात्मक बाबी	-	-	8.00	-	8.00	
अतिविशेष बाबी	-	-	-	-	-	
अपवादात्मक व अतिविशेष बाबीपरचात, परंतु करपूर्व सामान्य कामकाजातून नफा/ (तोटा)	3.77	(१३.६१)	(१२७.८८)	(२८.२०)	(५३८.२४)	
करखर्च	-	-	-	-	-	
करपश्चात सामान्य कामकाजातून निव्वळ नफा/(तोटा)	3.22	(१३.६१)	(१२७.८८)	(२८.२०)	(५३८.२४)	
एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	-	-	-	-	-	
एकूण इतर सर्वसमावेशक उत्पन्न	-	-	-	-	-	
एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	-	-	-	-	-	
प्रदानित समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रतिरोअर)	१४३२.२८	१४३२.२८	१४३२.२८	१४३२.२८	१४३२.२८	
राखीव, गत लेखा वर्षाच्या ताळेबंदानुसार पुनर्मूल्यांकन राखीव वगळता	-	-	-	(१४१५.४७)	(१३८७.७८)	
उत्पन्न प्रतिशेअर (अतिविशेष बाबीपूर्व व पश्चात)						
ए) मूलभूत	०.०२२५	(०.०९५०)	(०.८९२८)	(०.१९६९)	(३.७५८६)	
बी) सौम्यीकृत	०.०२२५	(०.०९५०)	(०.८९२८)	(०.१९६९)	(३.७५८६)	

- वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले होते व संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. २९.०५.२०२३ रोजी आयोजित सभेमध्य त्यांना मंजुरी देण्यात आल परीक्षकांनी सदर निष्कर्षांवर असुधारित लेखा मत व्यक्त केले आहे.
- वरील विवरण हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या वित्तीय निष्कर्षांच्य विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. दि. ३१.०३.२०२३ रोजी संपलेली तिमाही व वित्तीय वर्षाकरिताच्या लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंस वेबसाइट्स अर्थात www.bseindia.com, www.nseindia.com वर व कंपनीची वेबसाइट www.hotelrugby.co.in वरही उपलब्ध आहेत.
- नफा व तोटा पत्रकात नोंदीत अपवादात्मक व /वा अतिविशेष बाबी या आयएनडी एएस नियम/एएस नियम जे लागु असतील त्यानुसार, यांच्या अंतर्गत आहेत.

युनिव्हा फुइस लिमिटेडकरिता व त्यांच्या वतीने

(पूर्वीची हॉटेल रग्बी लिमिटेड म्हणून ज्ञात, शेख हसीना

डीआयएन - ०८१४१४००

ठिकाण : हैदराबाद दिनांक : ३१.०५.२०२३

दी स्टॅंडर्ड बॅटरीज लिमिटेड

(सीआयएन क्र.: एल६५९९०एमएच१९४५पीएलसी००४४५२)

नोंदणीकृत कार्यालय: रुस्तम कोर्ट, पोद्दार हॉस्पिटलसमोर, डॉ. एनी बेझंट रोड, वरळी, मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००३०. दूर.क.:०२२-२४९१९५६९, ई-मेल:standardbatteries 123@yahoo.co.in, वेबसाईट:www.standardbatteries.co.in

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			, ,	, , , , ,
		संपलेली	संपलेले	मागील वर्षात
	तपशील	तिमाही	१२ महिने	संपलेले संबंधीत
अ.				३ महिने
क्र.		३१.०३.२३	३१.०३.२२	३१.०३.२२
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	9.02	2.09	9.६५
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
	(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(४९८.२७)	(४५.१३)	(१२.३७)
З.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
	(अपवादात्मक आणि/िकंवा विशेष साधारण बाबनंतर)	(४९८.२७)	(७५.१३)	(४२.३७)
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(४९८.२७)	(७५.१५)	(४१.३९)
٦.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष			
	नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(४९८.२७)	(७५.१५)	(४१.३९)
ξ.	समभाग भांडवल	49.09	49.09	५१.७१
O.	राखीव (३१.०३.२०२१ रोजी मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्राकानुसार			
	पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)		448.34	
८.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१/– प्रत्येकी)(खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी)			
	अ. मूळ (रू.)	(९.६४)	(9.84)	(0.८२)
	ब. सौमिकृत (रू.)	(९.६४)	(9.84)	(0.८२)
	•	(, , ,	. ,	`

टिप:

- १) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या आणि सूचिबध्द संस्थेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. (http:// www.bseindia.com / and http://www.standardbatteries.co.in)
- २) निव्वळ नफा/तोटा, एकूण सर्वंकष उत्पन्न किंवा अन्य इतर आवश्यक वित्तीय बाबी यावरील प्रभाव लेखा योजनेतील बदलामुळे तळटिप मध्ये देण्यात आले आहे.

३) #- अपवादात्मक आणि/िकंवा विशेष साधारण बाब लागू असेल त्याप्रमाणे इंड-एएस नियम/एएस नियमानुसार नफा व तोटाच्या अहवालात तजवीज करण्यात आले आहेत.

संचालक मंडळाच्या वतीने व करिता प्रदीप भार

डीआयएन: ०१०३९१९८

तिकाण कोलकाता दिनांक: ३० मे, २०२३

Where the best is yet to come

Technocraft Industries (India) Limited Registered Office: Technocraft House, A-25, Road No 3, MIDC Industrial Estate, Andheri (East), Mumbai-93 Tel: 4098 2222/0002; Fax No. 2835 6559; CIN No. L28120MH1992PLC069252 E-mail: investor@technocraftgroup.com; website: www.technocraftgroup.com

Extract of the Standalone & Consolidated Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2023

₹ in Lakhs except otherwise stated

		STANDALONE					CONSOLIDATED				
Sr. No.	Particulars Particulars	Quarter Ended 31.03.2023 Un-Audited	Quarter Ended 31.12.2022 Un-Audited	Quarter Ended 31.03.2022 Un-Audited	Year Ended 31.03.2023 Audited	Year Ended 31.03.2022 Audited	Quarter Ended 31.03.2023 Un-Audited	Quarter Ended 31.12.2022 Un-Audited	Quarter Ended 31.03.2022 Un-Audited	Year Ended 31.03.2023 Audited	Year Ended 31.03.2022 Audited
1	Total Income from Operations	43,715	42,764	47,732	182,509	166,690	48,049	48,901	55,388	198,453	191,111
2	Net Profit / (Loss) for the period										
	(before Tax, Exceptional/ Extraordinary items)										
	from Continuing Operations	6,013	6,333	7,685	24,776	28,038	6,781	11,531	9,862	36,178	35,534
3	Net Profit / (Loss) for the period after Tax										
	(after Exceptional/ Extraordinary items)										
	from Continuing Operations	4,598	4,686	6,350	18,644	22,185	5,002	8,728	7,194	27,454	27,457
4	Net Profit / (Loss) for the period (before Tax)										
	from Discontinued Operations	-	-	21	500	(16)	-	-	21	500	(16)
5	Net Profit / (Loss) for the period (after Tax)										
	from Discontinued Operations	-	-	15	374	(12)	-	-	15	374	(12)
6	Total Comprehensive Income for the period										
	[Comprising Profit/ (Loss) for the Period (after tax)										
	and other comprehensive income(after tax)]	4,787	4,629	6,094	19,038	21,958	4,839	8,578	6,765	27,259	27,067
7	Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- per Share)	2,296	2,446	2,446	2,296	2,446	2,296	2,446	2,446	2,296	2,446
8	Other Equity (excluding Revaluation Reserve)										
	as shown in the Audited Balancesheet	-	-	-	115,592	114,765	-	-	-	139,286	131,221
9	Earning Per Share (of ₹ 10/-each)										
	For Continuing Operations-Basic and Diluted (in ₹)	19.10	19.16	25.95	77.47	90.69	20.45	34.21	28.70	109.43	109.36
10	Earning Per Share (of ₹ 10/-each)										
	For Discontinued Operations-Basic and Diluted (in ₹)	-	-	0.06	1.55	(0.05)	-	-	0.06	1.55	(0.05)
11	Earning Per Share (of ₹ 10/-each)										
	For Continuing & Discontinued Operations-										
	Basic and Diluted (in ₹)	19.10	19.16	26.01	79.02	90.64	20.45	34.21	28.76	110.98	109.31

Place : Mumbai

Dated: 29th May 2023

- . The above is an extract of the detailed format of the Financial Results filed with the Stock Excahnges under regulation 33 of the SEBI (Listing Obiligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the said Financial Results are available on the Stock Exchange's websites on www.nseindia.com, www.bseindia.com and
- on the Company's website www.technocraftgroup.com. The above Financial Results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 29th May 2023.

Sudarshan Kumar Saraf

For Technocraft Industries (India) Limited

(Co-Chairman & Managing Director) (DIN NO. 00035799)